SHARAD FIBRES AND YARN PROCESSORS LIMITED

CIN: L17110MH1987PLC013070

19, Floor-3rd, Prabhadevi Industrial Estate, 408, Veer Savarkar Marg,
, Prabhadevi, Mumbai - 400 025.

E mail: jyoti@dalmiapolypro.in/Website: www.sharadfibres.in
Lel roc: *91-2266349000

Date: September 04, 2021

To
The Deputy General Manager,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

Ref: Security Code No. 514402.

Sub: Publication of Notice to shareholders

Dear Sir/Madam,

With reference to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulation, 2015 ("Listing Regulation"), we are enclosing herewith Newspaper clippings of the Notice to shareholders regarding 34th Annual General Meeting which is to be held on Friday, September 24, 2021 at 2:00 p.m. IST through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM), published in the following newspapers:

- 1. Mumbai Lakshwadeep (i.e Marathi newspaper) dated September 04, 2021
- 2. Business Standard (i.e English newspaper) dated September,04 2020

We request you to kindly take the above information on record.

Thanking you

Yours faithfully,

FOR SHARAD FIBRES AND YARN PROCESSORS LIMITED

JYOTI NANKANI MANAGING DIRECTOR

(DIN: 07145004)

Encl: As above

PUBLIC NOTICE This is to inform to the general public that Mr. Maria Gabriel Pereira has purchased the below mentioned flat by Registered Agreement for sale dated 22.08.2007 from Citizen CHSL being document No.Vasai-2/11061/2007 dated 30.08.2007 with Registration Receipt No.11060 and the same has been lost and misplaced.

and the same has been lost and misplaced.

Any person or persons claiming any right of any nature whatsoeve over the said flat by way of sale, mortgage, charge, lien, gift, trust, o otherwise in any manner whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned with the documentary evidence. in original in support thereof at the address mentioned below within 15 days from the publication of this notice hereof otherwise the claim, if any, will be considered as waived, and it will be presumed that the

property is free of any charge/claim/encumbrance.

SCHEDULE

Flat No.309, being on the 3rd floor, admeasuring 270 sq.ft. built up area, i.e. 25.09 sq. mtrs built up area, in Building No. A-13, known as "Citizens Clematis CHSL", situated at New Survey No.278, Old Survey No.246, Hissa No.2, 3, 4, at Village Juchandra, Naigaon (East), Taluka Vasai, District Palghar.

Advocate High Court Flat No.603, Bldg. No.2, Sonam Basera, Phase IX, New Golden Nest, Bhayander (E), Thane.

🎒 बैंक ऑफ़ बड़ोदा Bank of Baroda	Bank of Baroda : Pen Branch
Bank of Baroda	Address: MHATRE BHAWAN, OPP - NEW TRIMURTI
कियमा विकास	HOSPITAL, CHINCHPADA, PEN Phone: 02143-252007/2551 E mail: pen@bankofbaroda.co.in Web site: www.bankofbaroda
VLIAYA TELEVISION	E mail: pen@bankofbaroda.co.in Web site: www.bankofbaroda
	SESSION NOTICE

(for immovable property) [See rule 8(1)]

Whereas The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 04.06.2021 calling upon the borrower M/S- HARI OM PRADEEP GANESH ART LTD, PROP- PRADEEP H HAJARE to repay the amount mentioned in the notice being Rs. Rs.3904721.14 (Rupeas Thirty nine lakes four thousand seven hundred twenty one and palse four teen only) as on 31.05.2021 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borro in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of Section 13 Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 2nd day of September the year 2021. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda for an amount of Rs. 3904721.14 (Ruppes Thirty nine lakks four thousand seven hundred twenty one and palse

fourteen only) as on 31.05.2021 and Interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of residential property (1) PLOT NO-1, HOUSE NO-63, 63 (1), 163, 510, 601, 602 AND 603, VILLAGE-Hamrapur, Tah-Pen area-14214 sq. rt.

Boundaries: East: road, West: road, South: road, North: road. (2) CTS NO- 1497,1498+1493+1994+1496A gala no- 3, 4 & 5 ground floor , mangal murti CHS.KESAR ALI, PEN AREA-752 SQ.FT Boundaries :

East : house West : building under construction South : A-Wing North : house

Date: 02.09.2021 Place: PEN

Bank of Baroda: Pen Branch
Address: MHATRE BHAWAN, OPP - NEW TRIMURTI
HOSPITAL, CHINCHPADA, PEN Phone: 02143-252007/255
Emil: pen@bankobaroda.co.in Web site: www.bankofaro

POSSESSION NOTICE
(for immovable property) | See rule 8(1)]

The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and The undersigned being the Authorised Officer of the bank of barboat under the Section Issael and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (Saude Demand Notice dated 04.06.2021 calling upon the borrower TANVI SAGAR HAJARE to repay the amount mentioned in the notice being Rs. 3607815.99 (Rupees Thirty six lakks seven thousand eight hundred fifteen and paise ninty nine only) as on 31.05.2021 within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public

in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under **sub section (4) of Section 13** of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 2nd day of September the year 2021.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda for an amoun of Rs. 3607815.99 (Rupees Thirty str lakhs seven thousand eight hundred fifteen and palse ninty nine only) as on 31.05.2021 and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, i respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of residential property (1) PLOT NO-1, HOUSE NO-63, 63 (1), 163, 510, 601, 602 AND 603, VILLAGE - Hamrapur, Tah-Pen area-14214 sq.rt.

Boundaries: East: road, West: road, South: road, North: road.
(2) CTS NO-1497, 1498+1493+1994+1496A gala no-3, 4 & 5 ground floor, mangal murti CHS KESAR ALI, PEN AREA-752 SQ. FT Boundarles :

East : house West : building under construction South : A-Wing North : house

Date: 02.09.2021 Place: PEN

Sd/-Authorised Office Bank of Baroda

Form No. INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another **Before the Central Government Western Region**

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of Aakash Global Trading Private Limited having its registered office at Office No. 14, 1st Floor, Plumber House 557, J.S.S. Road, Chira Bazar, Mumbai -400002 -

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra ordinary general 9th June, 2021 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Gujarat".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400002 within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below:

For and on behalf of the Applicant **Aakash Global Trading Private Limited**

Shree Niwas Kabra DIN: 01804253

sd/-Deokanya Devi Kothar Director DIN: 03501692

Date: 9th June, 2021. Place: Mumba

Bazar, Mumbai - 400002

Registered office: Office No. 14, 1st Floor, Plumber House 557, J.S.S. Road, Chira



Relationship beyond banking JACOB CIRCLE BRANCH

Model Residency CHS Ltd. 605, Bapurao Jagtap Marg, Jacob Circle MUMBAI - 400011 TELEPHONE NO. 23085260, 23081697, 23010693

[Rule-8(1)] **POSSESSION NOTICE**

Whereas

The undersigned being the authorized officer of the BANK OF INDIA under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 01-09-2020 (Enforcement) Rules, 2002 Issued a demand notice dated 01-09-2020 calling upon the borrower Mrs. Shweta Sachin Amborkar and Mr. Sachin Kashinath Amborkar to repay the amount mentioned in the notice being Rs. 1924895.50 +interest (Nineteen Lakh twenty four thousand eight hundred ninety five and fifty paise Plus interest) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 31th day of August of the year 2021

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank Of India for an amount Rs. 1924895.50/and interest thereon

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of Act, in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of Flat No. 101, 1st floor, A wing Building known as Anushree, Village Belavali.Near Shanti Nagar,Badlapur West Taluka-Ambernath District Thane, Maharashtra - 421503 Bounded:

On the North by-Chawl
On the South by Open Space
On the East by Open Space
On the West by -B wing

Authorized officer Date: 31/08/2021 Place: Mumbai Bank of India

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that I am instructed by my client/s to investigate the title of Mr. Bala Anaji Gawde, a member of the Saraf Choudharl Nagar Co-Operative Housing Society (No.10) Limited, Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101 (said Society), in respect of his Flat No.301, situated on the 3rd floor of Building No.21 of the above Society. The above member has represented that he has lost the original Allotment Letter No. S33, dated 16/07/1995, issued by the Poisar Kandivali Maharashtra Rajya Police Karmachari Co-Operative Housing Society Limited, Mumbai.

All persons having any claim in, to or upon the said Flat and the said shares, or any part thereof by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference to such claim

Date : 04.09.2021 Place : Mumbai

M.R.Nair, Advocate Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbal -400 101

A Indian Overseas Bank

HUMAN RESOURCES MANAGEMENT DEPARTMENT - Supervisory Section Central Office: PB No.3765, 763 Anna Salai Chennai 600 002. Tel.044 -2888-9349 E-mail: padsup@iobnet.co **NOTICE OF TERMINATION**

Through this notice, the concerned and general public at large are hereby informed that the following members have been terminated from employment for long unauthorized absence. A notice of termination order was sent to the members advising them to report for duty within 30 days from the date of receipt of the notice mentioned supra. Since they have neither reported for duty nor responded to the notice mentioned supra, their services were terminated with effect from the date mentioned below. Delisle Road, 22.07.2021 Mumbai Mr. Rajesh Jain, S/o. Mr. JinendraKumar Jain Vidisha, MP-464221 Mr. Naresh Kumar Meena, Sto. Mr. Soma Ram Meena, Nagar, DeoliTonk Rajasthan-304804 Breach Candy, 22.07.2021

Ms. Manisha,
Dio Mr. Shivcharan Ram (Late)
Road, Beily Road, DanapurCantt., Patna, Bihar - 801503
Raijv Circle,
Delhi General public is hereby cautioned that the above members has no authority of whatsoever nature to transact any business or to receive any money on behalf of the Bank. General public is alerted, not to enter into any transaction with them on behalf of indian Overseas Bank, any respons or customer dealing with them shall not thispiter own rise and responsibility. The bank shall not be responsible for the unauthorized and unlawful action of the above members in any Deputy General Manager

OMAX AUTOS LIMITED OMAX

Read. & Corporate Office: Plot no. B-26. Institutional Area. Sector-32. Gurugram, Haryana-122001

CIN: L30103HR1983PLC026142, Website: www.omaxauto.com uto.com, Phone: +91-124-434300 Fax: +91-124-2580016

NOTICE TO THE MEMBERS OF 38th ANNUAL GENERAL MEETING in view of the continuing covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide it circular nos. 14/2020 dated April 8, 2020; 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and 02/2021 dated January 13, 2021 respectively ("MCA Circulars") permitted to hold Annual General Meeting (AGM) through Video Conferencing ("VC") / Other Audio Video Means ("OAVM") facility, without the physical presence of the members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules frame hereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 "Listing Regulations"] read with SEBI Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 ated May 12, 2020 & SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January, 15 2021 spectively ("SEBI Circulars") and MCA circulars, the Board of Directors of the Company has decided to convene the 38th AGM of the Company on Thursday, 30th September, 2021 at 10:00 AM through VC/OAVM facility, without the physical presence of the members at a common venue. lease note that the requirement of sending physical copy of the notice and Annual Repor to members have been dispensed with vide MCA and SEBI Circulars. To comply with the provisions of SEBI and MCA circulars, the notice of 38th AGM and Annual Report of the Company for Financial Year ended March 31, 2021 along with the login details for joining the 38th AGM through VC/ OAVM facility including e-voting will be sent only by e-mail to a those members, whose e-mail addresses are already registered with the Company of Registrar and Share Transfer Agent (RTA) or with their respective Depository Participants (Dps). Members can join and participate in the 38th AGM through VC/ OAVM facility only. The instructions for joining the AGM, casting their votes at AGM and casting vote through emote e-voting will be provided in the Notice to the 38th AGM. The notice of 38th AGM and the Annual Report shall also be available on the Company's website www.omaxauto.com and stock exchanges' website www.bseindia.com and www.nseindia.com. Members holding Shares in physical form who have not registered their e-mail address wi

the Company or RTA, can register their e-mail address for receipt of Notice of 38th AGM, Annual Report and the login details for joining the AGM through VC/ OAVM facility including e-voting by sending a request to Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent to the Company at delhi@linkintime.co.in or contact Company Secretary o the Company at investors@omaxauto.com or cs@omaxauto.com providing their name folio no, scanned copy of share certificates (Front and Back), self-attested scanned copy o PAN card and Aadhar Card in support for registering their e-mail addresses.

Members holding Shares in demat form whose e-mail addresses are not registered are requested to register their e-mail address for receipt of Notice of 38th AGM, Annual Repor and the login details for joining the AGM through VC/ OAVM facility including e-voting with their DPs only, as per the process advised by their DPs. The registered e-mail address w also be used for sending future communications.

Any person, who acquire shares and become member of the Company after the date of

ectronic dispatch of Notice of 38th AGM and holding shares as on cut-off date i.e. Thursday, 23rd September, 2021 may obtain the Login ID and password by following the instructions as mentioned in the Notice of 38th AGM to be available at website of the Company at www.omaxauto.com and websites of stock exchanges' at www.bseindia.con and www.nseindia.com.

For and on behalf of Omax Autos Limited

Place : Gurgaon Date : 01/09/2021 Ravinder Singh Kataria Company Secretary

Sharad Fibres And Yarn Processors Limited

CIN: L17110MH1987PLC043970 19, Floor-3rd, 408, Prabhadevi Industrial Estate, Veer Savarkar Marg , Prabhadevi, Mumbai - 400 025.

E mail: jyoti@dalmiapolypro.in Website: www.sharadfibres.in Tel no.: +91-2266349000

NOTICE OF THE SHAREHOLDERS

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of the Eibree and Vam Processors Limited ("the be held on Friday, September 24, 2021 at 2 p.m. IST through Video conferencing ("VC")/other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs has vide its General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020, respectively ("MCA Circulars") and Securities and Exchange Board of India vide SEBI Circular SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 has permitted holding of AGM through VC/OAVM facility without the physical presence of members. Accordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the AGM of the Members of the Company will be through VC/OAVM.

The Annual Report for the financial 2020-2021 including the Notice of AGM have been sent electronically only to all members whose email IDs are registered with the Company/ Depository Participants. The same are also available on the website of the Company www.sharadfibres.in, website of the Stock Exchange, i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the webs CDSL i.e., www.evotingindia.com. Members who have not registered their email addresses are requested to register the same for receiving a communication from time to time including Annual Report, Notices, Circulars, etc. from the Company electronically.

For Members holding shares in physical form, please send scanned copy o a signed request letter mentioning your folio number, complete address email address to be registered along with scanned self-attested copy of the PAN and any document (such as Driving License, Passport, Bank Statement, AADHAR) supporting the registered address of the Member, by email to the RTA at: sandeep@bigshareonline.com Member can update/ register their email id directly a

nttps://bigshareonline.com/InvestorRegistration.aspx For the Members holding shares in demat form, please update your email address through your respective Depository Participant/s.

ursuant to Provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with the rules made there under and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015. the Company is pleased to provide to its members the facility to exercise their right to vote by electronic means on all the resolutions through e-voting services provided by the Central Depository Services (India) Limited (CDSL) The Members holding shares either in physical form or dematerialized form, on cut - off date i.e. September 17, 2021 may cast their vote electronically to

nsact the business set out in the Notice of AGM. The remote e-voting period commence at 9.00 a.m. (IST) on September 21, 2021 and ends at 5.00 p.m. (IST) on September 23, 2021. During this period shareholders' of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date) of September 17 2021, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the AGM and Members participating at the AGM, who have not already cast their vote by remote e oting, will be eligible to exercise their right to vote during the AGM.

Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM will also be eligible to attend and participate at the AGM but shall not be entitled to cast their vote during the AGM. The e-voting facility will be available at the link www.evoting.com and detailed procedure for remote e-voting before the AGM, e-voting during the AGM and joining the AGM through VC/OAVM are provided in the Notes to the Notice of the 34th AGM.

Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. September 17, 2021, may obtain the User ID and password from BIG SHARE SERVICES PRIVATE LIMITED (Registrar & Transfer Agents of the Company).

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send a email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

Mr. Mahesh Soni failing him Mrs. Sonia Chettiar, Partner, GMJ & Associates has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fail

Place: Mumbai Date: September 2, 2021

For Sharad Fibres And Yarn Processors Limited Jvoti Nankani

(DIN: 07145004) **Managing Director**

Bank of Baroda : Pen Branch Address: MHATRE BHAWAN, OPP - NEW TRIMURTI HOSPITAL, CHINCHPADA, PEN Phone: 02143-252007/255194 E mail: pen@bankofbaroda.co.in Web site: www.bankofbaroda.ir WHAN

POSSESSION NOTICE (for immovable property) [See rule 8(1)]

Whereas
The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 04.06.2021calling upon the borrower M/3. DURYANGKUR GANESH KALA KENDRA, PROP - SABAR PRADEP HAJARE to repay the amount mentioned in the notice being Rs. 4456239.49 (Ruppes Forty four lakths sixty six thousand two hundred thirty nine and paise forty nine only) as on 31.05.2021 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under **sub section** (4) of **Section** 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on **this 2nd day of September the year 2021**.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda for an amount of Rs. 4465233.48 (Rupees Forty four lakks sixty six thousand two hundred thirty nine and paise forty nine only) as on 31.05.2021 and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of residential property (1) PLOT NO-1, HOUSE NO-63, 63(1), 163, 510, 601, 602 AND 603, VILLAGE-Hamrapur, Tah-Pen area-14214 sq. rt.

Soundaries : East : road , West : road, South : road, North : road. 2) CTS NO- 1497,1498+1493+1994+1496A gala no- 3, 4 & 5 ground floor, mangal murtl CHS (2) CTS NO- 1497,1498 + 1493 + 19 KESAR ALI, PEN AREA - 752 SQ. FT

Boundaries : East : house West : building under construction South : A-Wing North : house

Date: 02.09.2021 Place: PEN



Regd. Office: 304, Abhay Steel House, Carnac Bunder, Baroda Street, Mumbai – 400009. (India) Tel: (O22)23481083, Fax: 91-22-23483887, Corp Office: E-5, MIDC, Walli, Aurangabad – 431136 (M.S) India Tel: (0240)6847200, Fax: 91-240-256460 Website: www.akarboolsitd.com Email: corporate@akartoolsitd.com CIN No. L29220MH1989PLC052305 INFORMATION REGARDING 32** ANNUAL GENERAL MEETING

22.07.2021

The Thirty Second Annual General Meeting ("AGM") of Akar Auto Industries Limited will be held on Thursday, 30th September, 2021 at 11.30 a.m. through Video conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder read with General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and other relevant circulars, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 (collectively referred to as "refeverant circulars") to transact the business set out in the Notice calling AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Act. The Thirty Second Annual General Meeting ("AGM") of Akar Auto Industries Limited will be held or

In accordance with the relevant circulars, the Notice of the 32rd AGM and the Annual Report for the financial year 2020-21 including the financial statements for the financial year ended 31rd March, 2021 ("Annual Report") will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants ("Depository"). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.siartoolshd.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.siartoolshd.com and on the website of Central Depository. Services (India) Limited (CSIX) but www.siartoolshd.com and on the website of Central Depository. Services (India) Limited (CSIX) but www.siartoolshd.com and on the website of Central Depository. Services (India) Limited (CSIX) but www.siartoolshd.com and on the website of Central Depository. Services (India) Limited (CSIX) but www.siartoolshd.com and on the website of Central Depository. Services (India) Limited (CSIX) but www.siartoolshd.com and on the website of Central Depository. Services (India) Limited (CSIX) but www.siartoolshd.com and on the website of the Stock Exchange (Limited (CSIX) but www.siartoolshd.com and on the website of the Stock Exchange (Limited (CSIX) but www.siartoolshd.com and on the website of the Stock Exchange (Limited (CSIX) but www.siartoolshd.com and on the website of the Stock Exchange (Limited (CSIX) but www.siartoolshd.com and on the website of the Stock Exchange (Limited (CSIX of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all the Resolutions set out in the Notice of the AGM. The Company is also providing the readily id voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting and participation in the AGM through VC/CAVM by the members holding shares in emat/physical mode, will be provided in the Notice of AGM, which will be sent in due

To enable participation in the e-voting process by those shareholders, to whom Notice of AGM could not be dispetched, due to non-availability of valid email address, the Company has made appropriate arrangements with its Registrar & Share Transfer Agent for registration of email addresses in terms

he process for registration of email addresses is as under

c. 11 digit IFSC Code, and

- Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/ Depository can obtain Notice of the 32™ AGM, Annual Report and/or login details for joining the 32™ AGM through VC/OAVM facility including e-voting, by sending scanned copy of the following documents by email to corporate@akartoolsitd.com:
- a. a signed request letter mentioning your name, folio number and complete address b. self attested scanned copy of the PAN Card; and
- self attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Driving Licence election Identity Card, Passport) in support of the address of the Members as registered with
- Members holding shares in physical form who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means ("Electronic Bank Mandate to receive dividends directly into heir bank account electronically, by sending following details/document in addition to the documents mentioned in para 1 above by email to corporate@akartooistid.com:
- a. Name and Branch of Bank in which dividend is to be received and Bank Account type: Bank Account Number allotted by your bank after implementation of Core Banking Solutions
- Self attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly.

Members holding shares in demat form are requested to update their email address, Electronic Bank Mandate with their Depository. he above information is being issued for the information and benefit of all the Members of the

Company and is in compliance with relevant Circulars For Akar Auto Industries Limited Mitesh Gadhiya

Place: Aurangabad Date: 2nd September 2021 (Company Secretary & Compliance Officer)

SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED

SHRIR mm Reg.Off.: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-600001 Housing Finance Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051., Telephone: 022- 4241 0400, 022 - 4060 3100

Branch Office: Unit No. S-7, S-8, 3rd Floor, Suyojit Trade Center, Opp. Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road, Nashik - 42202 Website; www.shriramhousing.in

SYMBOLIC POSSESSION NOTICE Whereas the undersigned being the authorised officer of Shriram Housing Finance Limited (SHFL) under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (sald Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued a demand notice to the Borrower/Co-Borrower/Mortgagor details of which are mentioned in the table below to repay the amount

mentioned in the said demand notice. The Borrower/Co-Borrower/Mortgagor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-Borrower/Mortgagor and the Public in general that the undersigned being the Authorized Officer of SHFL has taken the **Symbolic Possession** of the mortgaged property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, on this 30th August, 2021.

Borrower Name and address	Amount due as per Demand Notice	Description of Property		
1. MRS. LALITA AMAR JADHAV 2. MR. AMAR SANJAY JADHAV, Both Having address at: FLAT NO. I-4, FIRST FLOOR, SAI APARTMENT, SAI NAGAR, SR. NO. 59/2, B/2, SINNAR MAPARWADI ROAD, (NEAR UGALE LAWNS), SINNAR, NASHIK, MAHARASHTRA — 422103	Rs. 11,46,161/- (Rupees Eleven Lakh Forty Six Thousand and One Hundred Sixty One Only) as on 31/05/2021 under Loan reference NO. SBTHNASK0000262 and Rs. 5,17,538/- (Rupees Five Lakh Seventeen Thousand and Five Hundred Thirty Eight Only) as on 31/05/2021 under Loan reference NO. STUHNASK0000263 with further interest at the contractual rate, within 60 from the date of receipt of the said notice.	All that Piece and Parcel of the Immovable Property bearing Flat No. I-4, admeasuring 65.05 Sq. Mt. i.e. 700.00 sq. ft. built up on First floor in the scheme known as "SAI NAGAR SANKUL" constructed on Plot no. 14 area admeasuring 536.00 Sq. Mt. out of Survey No. 59/2B/2 situated at Vill. Sinnar, Tal. Sinnar, Distt. NASHIK — 422103, MAHARASHTRA, which is bounded as: North: - Flat No. 03, South: - Side Margin, East: - Side Margin,		

The Borrower/Co-Borrower/Mortgagor in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the SHFL for an amount of 11,46,161/- (Rupees Eleven Lakh Forty Six Thousand and One Hundred Sixty One Only) as on 31/05/2021 under Loan reference NO. SBTHNASK0000262 and Rs. 5,17,538/- (Rupees Five Lakh Seventeen Thousand and Five

20.05.2021

West: - Flat No. 01

Hundred Thirty Eight Only) as on 31/05/2021 under Loan reference NO. STUHNASK0000263 with further interest thereon. The Borrower / Co-Borrower / Mortgagor attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of

the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Place: NASHIK Sd/- Authorised Officer Date: 30.08.2021 Shriram Housing Finance Limited

The Orininal AGREEMENT FOR SALE AND TRANSFER dated 20.01.2003 registered with Registrar Office at Andheri-2 on 20.01.2003 under Serial No. BDR-4/420/2003 between Ar. Om Prakash Biharilal Sharma AND Mr. K. S. Murthy and Mrs. Kames

Flat No. B/10, admeasuring 636 sq. ft. Built up area on the 4th floor in SBI Employees 'Mithila' Co-op. Housing Society Ltd., Off. Ceasar Road, situated on Plot bearing CTS No. 254, Amboli Village, Andheri West, Mumbai-400 058

s lost and / or untraceable despite due and diligent search. The public at large is informed that Mr. K. S. Murthy and Mrs. Kameswari Murthy are the absolute owners of the said Property. It is hereby brought to the notice of the public at large, hat the said property in the personal, lawful, actual physical possession of Mr. K. S. Murth and Mrs. Kameswari Murthy

deriving any benefit by impersonation as any of the persons executing the Lost Documents or claiming any interest in the property on the basis of the Lost Documents or in any manner whatsoever shall do so at his / her own cost, expense, liability and risk. Any person having any claim against the said Property by way of inheritance, mortgage, sale gift, lease, tenancy, lien, charge, trust, maintenance, easement or otherwise, howsoever or

the said Property by virtue of them holding the said documents as above and / or for any other reason whatsoever are hereby requested to make the same known in writing to the ndersigned at their office within 15 days from the date hereof. Post publication of this notice, the Duplicate / Certified Copy of the original document issued

retrieved for the said Property in favour of Mr. K. S. Murthy and Mrs. Kameswari Murthy will be eated as original documents, and thus the lost documents would stand cancelled

D. Y. WANI, Advocate, High Court 8. Blaze Business Centre, Birla Mansion, 1st floor, 134, Nagindas Master Road, Fort, Mumbai-400, 001

REMEDIUM LIFECARE LIMITED

CIN NO. :L24100MH1988PLC343805 Registered Office: 601, Hyde Park, Saki Vihar Road, Saki Naka Mumbal 400072 Tel. No. 022-28505005; Emall: info@remediumlifecare.com

NOTICE TO MEMBERS NOTICE OF 32ND ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE DATES AND REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given, pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), that the 32rd Annual General Meeting ("AGM") of Remedium Lifecare Limited ("the Company") will be held on Thursday, September 30, 2021 at 10.00 AM through electronic mode [video conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") to transact the Ordinary and Special Business as set out in the Notice dated 18th August, 2021 convening the AGM.

The Notice convening the AGM along with the Annual Report for FY 2020-21 ("Annual Report") has been sent only through electronic mode on 03rd September, 2021 to the Members whose email addresses are registered with the Depository Participants ("OPs)/Company/Registrar and Share Transfer Agent viz. Skyline Financial Services Private Limited ("FIA") in accordance with circular no. 14/ 2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 08,2020, April 13,2020, May 05,2020 and January 13,2021 ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 12th May, 2020 and 12th Industry 2021 lesued by the Sequitibles and Exchange Roard of India 15th January, 2021 Issued by the Securities and Exchange Board of India.

The Notice and the Annual report will also be available on the website of the Company at www.remlife.com the website of the Stock Exchange ie. BSE Limited at www.bseindia.com. The Notice will also be available on the website of Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com. All documents referred in the notice are available for inspection electronically from the date of dispatch of notice till Thursday, 30th September, 2021. Members seeking to inspect such documents are requested to write the Company at info@remediumlifecare.com

Pursuant to provisions of Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, September 24, 2021 to Thursday, September 30, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM Members are permitted to join the AGM through VC /OAVM 15 minutes before and after the scheduled

time of commencement of the AGM through the facility provided by CDSL at www.evotingindia.com by using the login credentials and selecting the EVSN for the Company's AGM. The procedure for joining the AGM is mentioned in the Notice. The Attendance of the members participating in the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Act.

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and the Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Members are provided with the facility to cast their vote electronically through the e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) on all the resolutions set forth in the Notice of the

- AGM. Further, it is notified to the members that 1. The remote e-voting period commences on 27th September, 2021 at 9.00 a.m. and ends on 29th September, 2021 at 5.00 p.m (IST).
- 2. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend/participate the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- 3. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e 23rd September, 2021, only shall be entitled to evail the facility of remote e-voting or e-voting during the AGM. 4. Any person who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice of Annual General Meeting and holding shares as of the cut- off date i.e. 23" September, 2021 may obtain the user ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com if the member is already registered with CDSL for remote e-voting then existing user ID and Password can be used for casting their vote through remote e-voting. The Detailed procedure pertaining to the User ID and Password is provided in the AGM Notice.

5. The members who are present at the AGM through VC/OAVM and have not casted their vote on the resolutions through remote e-voting shall be eligible to vote through e-voting during the AGM. The

detailed procedure and instructions for e-voting during the AGM are mentioned in the AGM notice. Members who have not yet registered their e-mail addresses are requested to register the same with their DPs in case the shares are held by them in dematerialized form and with Company/RTA in case the shares are held by them in physical form. In case you have any queries or issues regarding attending AGM & e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi at 022-23058542/43/8738.

For Remedium Lifecare Limited Ashvini Dhuri

> Company Secretary & Compliance Officer Shreeji

SHREEJI TRANSLOGISTICS LIMITED CIN: L63010MH1994PLC077890 Registered Office: Shreeji Krupa, Plot No. 107, Sector No. 19 C,

Website: www.shreejitranslogistics.com | Email: info@shreejitransport.com NOTICE OF THE 27TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 27th Annual General Meeting ('AGM') of the Members of Shreeji Translogistics Limited ("the Company") will be held on Monday, 27th September 2021 at 4.30 p.m. through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses set out in the Notice of 27th AGM.

n view of the continuing COVID-19 pandemic, the AGM will be convened through VC/OAVM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and rules made thereunder; provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and the provisions of General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 issued by SEBI

(collectively referred to as 'SEBI Circulars'). In accordance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the 27th AGM and the Annual Report for the financial year 2020-21 have been sent in electronic mode to the Members whose email ids are registered with the Company/Depository Participant(s). The electronic dispatch of Notice of the AGM and Annual Report to Members has been completed on 3rd September, 2021. The said Notice of AGM and Annual Report will also be available on the Company's website www.shreejitranslogistics.com, website of the BSE Limited at www.bseindia.com and website of National Securities Depository Limited

(NSDL) at www.evoting.nsdl.com. Closure of Register of Members and Share Transfer Books

Pursuant to Section 91 of the Act read with the Rules framed thereunder and Regulation 42 of Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 20th September, 2021 to Monday, 27th September, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.

E-voting Information

Place: Mumbal

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Listing Regulations, the Members are provided with a facility to cast their votes electronically, in respect of all resolutions set forth in the Notice of AGM, through 'remote e-voting facility' before the AGM and 'e-voting facility' during the AGM. The Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed procedure and instructions for remote e-voting and e-voting during the AGM have been provided in the Notice of AGM.

The remote e-voting period commences on Friday, 24th September, 2021 at 9.00 a.m. and ends on Sunday, 26th September, 2021 at 5.00 p.m. The remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on Sunday, 26th September, 2021 as the remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

The facility for e-voting, shall also be made available to the Members attending the AGM through VC/OAVM, who have not already casted their vote by remote e-voting through the NSDL portal. A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e. Monday, 20th September, 2021, can also cast their vote through the e-voting facility. Any person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial

owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting or e-voting during the AGM. Manner of registering/ updating email IDs:

The Members of the Company, who have not registered / updated their email ids are requested to permanently register / update the same with their respective Depository

The Members of the Company, may also temporarily register their e-mail ids with the RTA, at investor@bigshareonline.com by providing details such as Name, DPID, Client ID/ PAN, mobile number and e-mail id. The Members who have any queries or issues regarding the e-voting, may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting user manual available or

www.evoting.nsdl.com under download section or contact on toll free number 1800-222-

990 or send a request to Ms. Soni Singh or Mr. Anubhav Saxena at evoting.nsdi.co.in. For Shreeji Translogistics Limited

Place : Navi Mumbal Chanda Kanojiya Date : 3rd September, 2021 Company Secretary and Compliance Offi

Any member of the public, dealing with the Lost Documents and / or the property and / or

नागपूर महापालिका ॲक्शन मोडमध्ये, थकबाकीदार रडारवर, मालमत्तांचे लिलाव सुरू

नागपूर, दि. ३, (प्रतिनिधी) : नागपर महापालिकेची निवडणक सहा महिन्यांवर आली आहे. नागपर

पालिका प्रशासन देखील एका मोहिमेवर आहे. पालिका प्रशासनानं मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरोधात

PUBLIC NOTICE

MR. RAJENDRA JAYRAM SHINDE a joint Member of the Hira Navjivan CHS Ltd; having address at Building No. 108, Pant Nagar, Ghatkopar-(East), Mumbai-400075 and holding Flat No. 3257, Ground Floor in the building of the society, and Share Certificate No. 7 Dist. Nos. 31 to 35 (both inclusive) died on 27/03/2021.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims /objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the byelaws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the ed member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 12.00 P.M. to 1.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Kindly contact Advocate NimishSavla at 29/848 Pant Nagar, Ghatkopar-(E), Mumbai-400075.

Place: Mumbai Date: 04-9-2021

For and on behalf of Hira Navjivan Co-op. Housing Society Ltd. NIMISH N. SAVLA (Advocate, High Court Mumb

डेल्फी वर्ल्ड मनी लिमिटेड

सीआवएन: एल६५९९०एमएच१९८५पीएलसी०३७६९७ नोदणीकृत कार्यालय: वा मजला, माणेक प्लाझा, कलिना सीएसटी रोड, विद्या नगरी मार्ग, कलिना, सांताकृक्ष (पूर्व), मुंबई -४०००१८ दूरध्यनी: +९१-२२-६२८८९५००, ईमेल: ई-मेल: corp.relations@ebixcash.com वेबसाइट: www.indiaforexonline.com कंपनीच्या भागधारकांना सचना

डेल्फी वर्ल्ड मनी लिमिटेडच्या सदस्यांची ३६ (छत्तीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम र्किव बैठक') सोमवार, २७ सप्टेंबर २०२१ रोजी दपारी १:३० वाजता आयोजित केली जाईल, व्हिडीअ कॉन्फर्रन्सिंग (तउ)/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (व्हीसी) कंपनी कायदा, २०१३ च्या सर लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनविलेले नियम आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियमांचे पालन , २०१५ ०८ एप्रिल २०२० चे सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १३ एप्रिल २०२० चे सामान्य परिपत्रक क्रमांक १७, २०२०, ५ मे २०२० चे सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२० आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/ १३ जानेवारी २०२१ चे २०२१ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि सेबी (एकत्रितपणे संबंधित परिपत्रके म्हणून संदर्भित) जारी केलेली इतर लागू परिपत्रके एजीएमला कॉल करण्याच्या नोटिशीमध्ये दिलेल्या व्यवहाराचा व्यवहार करण्यासाठी. सदस्य सक्षम असतील व्हीसी/ओएव्हीएमदा एजीएमला उपस्थित रहा.

सह संबंधित परिपत्रकांसह अनुपालन, एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी आर्थिक विवरणपूर्वासह महत्वाचा अहवाल लोवापरीक्षकांचा अहवाल आणि त्यास जोहण्यासाठी आवश्यक असलेल इतर कागदपत्रे सप्टेंबर ०२. २०२१ रोजी सदस्यांना पाठविण्यात आली आहेत, ज्या कंपनीचे ईमेल पत्ते कंपनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट मध्ये नोंदणीकृत आहेत. उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या www.indiaforexonline.com वर आणि स्टॉक एक्सचेंज www.nseindia.com य संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत, त्याची एक प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्य www.evoting.nsdl.com वर मर्चादित (एनएसडीएल) वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ नुसार वेळोवेळी सुधारित केलेल्या कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेले आणि संबीचे नियमन ४४ लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँ डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५, कंपनी आपल्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे (ई-वोटिंग) एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर मतदानाचा हक वापरण्याची सविधा प्रदान करण्या आनंदित आहे. कंपनीने भागधारकांना ई-मतदान सुविधा पुरवण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा गुंतवल्या आहेत. एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करू सदस्य खाली दिलेल्या तारखांवर दरस्थपणे मतदान करू शकतात (दरस्थ ई-मतदान). यापढे इलेक्टॉनिव मतदान प्रणालीद्वारे मतदानाची सविधा देखील एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी दुरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केले नाही ते एजीएममध्ये मतदान कर शकतील. नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) दुरस्थ ई-मतदानाद्वारे मतदानासाठी, ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सहभागी होण्यासाठी आणि ई-मतदानासाठी एजीएम दरम्यान सुविधा प्रदान करणार आहे. सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके अऋब च्या उद्देशाने कंपन मंगळवार २१ सप्टेंबर २०२१ ते सोमवार, २७ सप्टेंबर २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) पर्यंत बंद राहील सर्व सदस्यांना सचित केले जाते की:

- (अ) एजीएमच्या नोटिसमध्ये ठरवल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार केला जाऊ शकतो.
- (ब) रिमोट ई-वोर्टिंग सुरुवात दिनांक : शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१, स.०९.००वा. (क) रिमोट ई-वोटिंग अखेर दिनांक : रविवार, २६ सप्टेंबर, २०२१, सायं.०५.००वा.

(ड) इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे किंवा एजीएम मध्ये मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची कट ऑफ तारीख: सोमवार, २० सप्टेंबर, २०२१. सदस्यांचे मतदानाचे अधिकार त्यांच्या भागधारकांच्या पमाणा असतील कट ऑफच्या तारखेला: (इ) कोणतीही व्यक्ती, जो कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाल असल्यास एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि सोमवारी, २० सप्टेंबर, २०२१ रोजी सोमवारी, २० सप्टेंब २०२१ रोजी भागधारणा केल्यावर कंपनीचा एजीएमच्या नोटिसमध्ये दिलेल्या लॉगिन आयडी आणि पासव तयार करण्याची प्रक्रिया अनुसरण करू शकतो. जर अशी व्यक्ती ई-मतदानासाठी एजीएममध्ये आधीच नोंदणीकू असेल, तर विद्यमान वापरकर्ता ओळखपत्र आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो, (फ) सदस्यांना सचना :-

(१) रिमोट ई-बोर्टिंग २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५:०० नंतर परवानगी दिली जाणार नाही.

- (२) मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित राहणारे सदस् ज्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केले नाही ते सभेत आपला अधिकार वापरू शकतील
- (३) सदस्य रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदानाचा अधिकार वापरल्यानंतरही सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकत परंतु बैठकीत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

(४) ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या फायदेशीर मालकांच्या रजिस्टरमध्ये फक्त कट-ऑफ तारखेनसार नोंदवले गेले आहे. त्याला रिमोट ई-वोर्टिंग तसेच मतदा

करण्याची सुविधा मिळण्याचा अधिकार असेल. (ग) कंपनी आणि एजन्सीचा वेबसाइट पत्ता जिथे बैठकीची सूचना www.indiaforexonline.com

आणि www.evoting.nsd.com वर प्रदर्शित केली जाते. (ह) नाव, पदनाम, पत्ता, ईमेल आयडी आणि जबाबदार व्यक्तीचा फोन नंबर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे

मतदानासाठी सविधेशी संबंधित तकारींचे निराकरण करण्यासाठी संपर्क

श्रीमती पूर्णिमा निजवान, कंपनी सचिव, ईमेल आयडी: corp, संपर्क तपशील +९१-२२-६२८८१५००, पत्ताः ८ वा मजला, मानेक प्लाझा, कलिना सीएसटी रोड, विद्या नागरी मार्ग, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०० ०९८.

एसडी/

दिनांक: ०३.०९.२०२१ ठिकाण : मुंबई

पर्णिमा निजवा कंपनी सचिव एम.क्र.ए३२१५

आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड

SET AKAR (पूर्वीची आकार टूल्स लिमिटेड) सीआयएन:एल२९२२०एमएच१९८९पीएलसी०५२३० <mark>णीकृत कार्यालयः</mark> ३०४, अभव स्टील हाऊस, कर्नाक वदर, बडोदा स्ट्रीट, मुंबई-४००००९, (भारत). **द्रध्यनी:**(०२२) २३४८९०८३, **फॅक्स**:९१-२२-२३४८३८८७ **कॉपॅरिट कार्यालयः** इ-५, एमआवडीसी, वार्खुज, औरंगाबाद-४३११३६ (महाराष्ट्र राज्य) भारत. दरध्वनी:(०२४०) ६६४७२००, फॅक्स:+९१-२४०-२५५४६४०, संकेतस्थळ: www.akartoolsltd.com ई-मेलः corporate@akartoolsltd.com

३२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

याद्वारे कळविण्यात येते की, आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) ची ३२वी वार्षिक सर्वसाधारण स बाद्वार कळावण्यात वत का, आकार आटा इंडस्ट्रीज तानास्ट (क्रमा) चा रूप्ता चावक संवसायाण स्व (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर २०२१ रोजी मातीव प्रमाणकेवनार स.११.३०वा. चार्षिक सर्वसायाण समेच्य सुचतित नमूर केल्याप्रमाणे विषयांनुरुप, व्हिडीओ कॉन्फरिन्सिंग/अन्य मान्यताप्रास दुकश्राच्य माध्यमे यांच्या माध्यमातू कुष्पी कावता २०१३ (कावदा) मधील आवश्यक त्या तारादी तसेच त्यासह वाचा त्या अतर्गत बगविण्यात आर्ति विविध नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगोरान ॲड डिस्क्लोजर रिकायर्गेट्स) नियम २०१५ आणि त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० . मे २०२० अनुक्रमे जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत (एमसीए परिपत्रके) आणि परिपत्रक क्र..सेबो/एचओ/सीएफडी/सीएमडीश/सीआवआर/पी/२०२०/७९ दिनांकीत १२ में २०२० आणि सेबो/एचओ/ सीएफडी/सीएमडी?/सीआवआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ जे सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) यांनी जारी केले आहे त्यानुसार, सामाधिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीक्षवाय घेण्यात येणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलमे १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांच गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

ज्या सभासदांचे इ मेल पत्ते कंपनी किंवा द्विपॉझिटरी पार्टीसिपंटस (द्विपॉझिटरी) यांच्याकडे नोंटणीकत आहेत अश ण्या वर्गासदाप ३ रूप या करणा क्रिया क्रास्त्रिय ग्राह्मिक्ट सिकामक्रद्रात प्रारम्भक्त पार्याकृत जाहत जर समामदाना एमसीए परिवक्त, रेसबिना सेबी परिवक्त बांच्या अनुमार ३२च्या वार्षिक सर्वसामाण समेची सूचन वितीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल ३१ मुर्च २०२१ रोजी संप्तेल्या आर्थिक वर्षासाठी संपत्तेल्य वित्तीय पत्रकांसह (वार्षिक अहवाल) सह केवळ इलेक्ट्रॉनिक गाध्यमातून पाठविण्यात येणार आहे. सदर दस्तावेज कंपनीचे संकेतस्थळ www.akartoolsItd.com येथे तसेच तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि सेन्ट्रल हिपांझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या ----- येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कंपनीने एजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग दिलेली आहे. कंपनीने एजीएम दरम्यान ईं-बोर्टिंग (ई-बोर्टिंग) सुविधा दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएममर्फः उपस्थित राहण्यासाठी तसेच रिमोट ई-बोर्टिंग/ई-बोर्टिंगची सुविस्तर प्रक्रिया वास्तविक स्वरुपात/डिमेंट स्वरुपा भागधारणा असणाऱ्या सदस्यासाठी एजीएम सूचनेत नमुद आहे.

त्या भागधारकांना ई-बोर्टिंग प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, ज्यांना एजीएम सूचना वैध ई-मेल नसल्या पाठविले नाही त्यांच्याकरिता कंपनीने आवश्यक परिपत्रकानुसार ई-मेल नोंदणीसाठी निबंधक व भागहस्तांत प्रतिनिधीकडे योग्य व्यवस्था केली आहे. मेल नोंदणी प्रक्रिया खालीलप्रमाणे:

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपला ई-मेल तपर्श कंपनी/डिपॉझिटरी यांच्याकडे नोंदणीकृत केलेला नाही असे सभासद ३२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच सूचना आणि वार्षिक अहवाल आणि ३२ल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य मान्यताप्राह तुष्पाणामा वास्त्रम् अल्याराजामा २००४ वास्त्रम् कर्तास्त्राया स्वत्रम् । हरूडाका अन्यराप्त्रम् राज्यात्राया टुक्काब्राच्य माच्यमे याच्या माच्यमातृत उपस्थित राहण्यासाठी लांग इन तपरीत नि ई-मतदानासाठी लांग इत तपरीत खालील प्रमाणे नमूद केलेल्या कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत corporate@akartoolsltd.com या पत्त्यावर पाठवून मिळवू शकतात.

ए) आपले नाव, फोलिओ क्रमांक आणि संपूर्ण पत्ता नमूद केलेले तसेच स्वाक्षरी असलेले विनंती पत्र बी) पॅनकार्डची स्कॅन केलेली स्वयंसाक्षांकीत प्रत

सी) कोणत्याही कागदपत्रांची रूकॅन केलेली स्वयंसाक्षांकीत प्रत (जसे की आधार कार्ड, वाहन चालवण् पत्वाना, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) जो सभासदाचा कंपनीकडे नोंदणीकृत केल्याप्रमाणे अधिवार पुरावा असेल.

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्यांनी लाभांश थेट बॅक खात्य इलेक्टॉनिक क्लिअरन्स सेवा किंवा अन्य कोणतेही माध्यम (इलेक्टॉनिक बॅक मॅडेट) द्वारे प्राप्त करू घेण्यासाठी नृतनीकरण केतले नाही असे समासद लामांत्र थेट वेंक खात्यात प्राप्त करून प्रधायातठी आपल इतेक्ट्रॉनिक बेंक मेंडेट नोंद करून घेण्यासाठी परिच्छेद क्रमांक १ मध्ये नमूद केलेल्या कूगादपत्रांत्रियार खालील अन्य कागदपत्रे /तपशील corporate@akartoolsltd.com या पत्त्यावर पाठवून मिळवू शकतार

ए) लाभांश प्राप्त करण्यासाठी बँकेचे नाव आणि शाखा आणि बँक खात्याचा प्रकार बी) कोअर बँकिंग सोल्युशन उपलब्ध करून दिल्यानंतर आपल्या बँकेने आपल्याला दिलेला बँक खात

सी) ११ अंकी आयएफएससी कोड, आणि

थळ : औरंगाबात

डी) समभाग संयुक्त स्वरूपात धारण केलेले असतील तर प्रथम नामांकित सभासदाच्या नावाचा उल्लेख असलेला रद्द केलेल्या धनादेशाची स्वयंसाक्षांकीत स्कॅन केलेली प्रत.

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला ई-मेल तपशील आणि इलेक्ट्रॉनिक बँक मंडेट आपल्या डिपॉझिटरी यांच्याकडे नृतनीकृत

रील प्रमाणे देण्यात आलेली माहिती ही कंपनीच्या सर्व सभासदांच्या हितासाठी तसेच माहितीसाठी एमसीए

रिपत्रके/सेबी परिपत्रके यांच्या अनुसार जारी करण्यात येत आहे. आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

मिनेश गढिर

आक्रमक भमिका घेतली आहे. नागपुरात मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध आता नागपर महानगरपालिकेने कंबर कसलीय, जे थकबाकीदार कर भरणार नाही त्यांची

मालमत्ता जप्त करुन त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. पालिकेनं या संदर्भात प्रत्यक्ष कारवाईला देखील सरुवात केली आहे.

थकबाकीदारांच्या मालमत्तांचा

(उप-विधी क्र.३५ अन्वये) नोसायटीच्या भांडवल/मालमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर व हित हस्तांतरणास दावा किंवा आक्षेप मागविण्याच्या सूचनेचा नमुना.

जाहीर सूचना

श्रीमती बिंदु आर. भारद्वाज या वुडलॅण्ड हाईटस् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ताः चांदिवर्ल कार्म रोड, मॅंग्रोटेप स्टुडिओ, चांदिवली, मुंबई-४०००७२ या सोसायटीचे संयुक्त सदस्य होते आणि सोसायटीच्य

होसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतीत किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून <mark>१५ दिवसांत</mark> सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील तभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा क्षेपांच्या पृष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्या येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य ोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्य ार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मय भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर. सोसायटीच्य पविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार, नाक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच रखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत स.११.०० ते दु.३.०० दरम्यान उपलब्ध आहेत

च्या वतीने व करित वुडलॅण्ड हाईटस् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

सचिव

FTRESCON

ट्रेसकॉन लिमिटेड

CIN:L70100MH1995PLC322341 नोंत. कार्या.: २०३-२०४, २रा मजला, ऑर्बिट प्लाझा, न्यु प्रभादेवी रोड, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. तूर.:०२२-४९१५३५९९, वेबसाईट:www.trescon.com, ई-मेल:info@trescon.com

२६वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना ाथे सचना देण्यात येत आहे की**. टेसकॉन लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची २६वी वार्षिक सर्वसाधारण स गळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.३.००वा. (भाप्रवे) एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरित

व्हेडिओ कॉन्फरन्सिंग/अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) होणार आहे हकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, दिनांक १७/२०२० रोज देनांक १३ एप्रिल, २०२०, १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२० आणि ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ . एकत्रितपणे एमसीए परिपन्नक) आणि भारतीय सिक्यरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) परिपन्न s.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० व सेबी/एचओ/सीएफडी, नीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ नुसार निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/ खीटार महभागीटाराकडे ज्यांचे ई-मेल नोंट आहेत त्यांना ३ मुप्टेंबर, २०२१ रोजी वित्तीय वर्ष २०२०-२१ करित वार्षिक अहवालासह एजीएम सूचना पाठविली आहे.

उपरोक्त परिपत्रकांच्या पूर्ततेनुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्य nttp://www.trescon.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.con बसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायता २०१३ च्या कलम १०८ महताचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अशिनियम २०१४ चे निया o, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्र o१५ च्या नियम ४४ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) नुसार एजीएममध्ये ई-बोटिंग प्रणालीने विद्युत स्वरुपात (रिमोव -वोटिंग) एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार कंपनीने सदस्यांना दिलेला आहे. सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग सेवेमार्फत विषयावर विमर्ष केले जाईल. रेमोट ई-बोटिंग कालावधी शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा, भाप्रवे प्रारंभ होईल आणि सोमवा

७ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे समाप्त होईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल द दिनांक बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणान्य नदस्यांना मत देण्याचा अधिकार असेल. नोंद तारखेला कंपनीचे भरणा केलेले भागभांडवलाच्या सरासरीव दस्यांचे मतदान अधिकार असतील. ज़िएममध्ये विद्युत स्वरुपाने मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि ज्या सदस्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई

तदानाद्वारे मतदान केले नसेल किंवा त्यांना असे करण्यास रोखलेले नसेल त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभे पस्थित राह्न त्यांचे ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याता अधिकार असेल. सदस्यांने एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगन ऱ्यांचे मत दिले असल्यास त्यांना एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देत णार नाही. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याची प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे. न्या व्यक्तींची नाव कट-ऑफ तारीख बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी डिपॉजिटरीजद्वारे परिरक्षीत रजिस्ट

ऑफ मेंबर्स किंवा लाभधारक मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदीत आहेत, ते ई-व्होटींगद्वारे किंवा एजीएममध तपत्रीका सुविधेद्वारे त्यांचे मतदान करण्यास अधिकारपात्र आहेत. ई-वोटिंग सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल आणि रिमोट ई-बोटिंगने मत न देणाऱ्या सदस्यांना सभै दरम्यान रिमोट ई-बोटिंगने मत देण्याचा अधिका असेल. नोंद तारखेला लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात/सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी लिस्टींग रेग्युलेशन्सचे नियम ४२ नुसार कंपनीच्या वार्षिव र्वसाधारण सभेनिमित्त मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ ते मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही www.evotingindia.com वर हेल्पसेक्शन अंतर्ग पलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल व फ्रिक्कन्टली आस्कड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंव elpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२ ३०५८७३८) किंवा **श्री. मेहबुब लखानी** (०२२-२३०५८५४३) किंवा **श्री. राकेश दळवी** (०२२-२३०५८५४२) विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता सुविधेबाबतच्या सर्व तक्रारी **श्री. राकेश दळवी,** व्यवस्थापक, सेन्ट्रल डिपॉझिटर्र सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिर कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ यांच्याकडे कळवावेत किंव helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८५४२/४३.

देसकॉन लिमिटेडकरित सही/- ठेकाण: मुंबई

चेरा बाजार, मुंबई-४००००२.

दिनांक: ४ सप्टेंबर, २०२१ ठिकाण : मुंबई

मंदार चव्हाप कंपनी सचिव

CEENIK EXPORTS (INDIA) LTD. CIN: L51311MH1995PLC085007 legistered Office: D-396/2 TTC Industrial Area, Turbhe MIDC, Jui Nagar, Navi Mumbai- 400 705

Tel: +91 22 61439600 website: www.ceenikexports.in Email Id::eeenikexports@gmail.co
PUBLIC NOTICE OF CONVENING 27TH ANNUAL GENERAL MEETING
THROUGH VC/OAVM

THROUGH VC/OAVM

Notice is hereby given that the 27th Annual General Meeting of the members of the Company will be held on Thursday, 30th September, 2021at 2.00 p.m. through Video Conferencing (VC')/ Other Audio Visual Means (OAVM) lacility provided by National Securities Depository Limited, in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 (the act) and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Discourant Requirement) Regulations, 2015 and In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India (SEBI) Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021, to transact the businesses set out in the Notice calling said AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under section 103 of the Act.

In accordance with the relevant circulars, the notice of the AGM and the Annual Benot for the Indiana (Indiana) and I

In accordance with the relevant circulars, the notice of the AGM and the Annual Report for the financial year 2020-2021, comprising Financial Statements, Board Report, Auditors Report and other documents required to be attached therewith will be sent in due course only by email to those members whose email id is registered with the company or Depository Participant(s). The aforesaid documents will also available on the website of Company i.ewww.ceenikexports.in and also on the website of Stock Exchange i.ewww.bseindia.com. The notice of the AGM will also be available on the website of National Securities Depository Limited at www.evoling.nsdi.com. To enable participation in the remote e-voting process by those members to whom the Notice of AGM could not be dispatched, the Company has made proper arrangements with their Registrar and Transfer Agents (RTA) of the Company for registration of email addresses in terms of relevant circulars. The process for registration of email addresses is as under:-

) For Temporary Registration :

Pursuant to relevant circulars members who have not registered their email address/bank details and in consequence the notice could not be serviced may temporarily registered their email with Registrar and Share Transfer Agent i.e Universal Capital Securities Private Limited through email on info@unisec.in. Post successful registration of email the member would get the soft copy of Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2020-2021 comprising the sort copy of notice of Asm and Annual Report for the Financial rear zouz-zouz comprising financial statements, Board Reports, Auditor's Report and other documents required to be attached therewith and procedure for e-voting along with User ID and password to enable e-voting for the AGM from NSDL. In case of queries relating to the registration of E-mail addresses, members, may write to info@unisec.inand for e-voting related queries you may write to NSDL at evoting@nsdll.co.in.

) For Permanent Registration for Demat Members :

It is clarified that for permanent registration of e-mail addresses, the Members are requested to register their e-mail address, in respect of demat holdings with the respective Depository Participant (DP) by following the procedures prescribed by the Depository Participant. lanner of casting vote(s) through e-voting:

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all the resolutions set out in the Notics of the AGM. The Company is also providing the facility of voting through E-voting's system during the AGM ("e-voting"). The detailed procedure for e-voting before the AGM ("remote e-voting"), as well as during the AGM ("e-voting") and participation in the AGM through VC/OAVM, has been provided in the notes to the Notice of the AGM which will be sent in due course.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of casting votes through e-voting. For, Ceenik Exports (India)Li

Date: 04/09/2021

MayankAgrawa **Company Secretory**

NOTICE

Notice is hereby given to all that my client MRS. NASREEN MOHAMMAD ALI ABBASZADEH who has acquired the rights, title and interest in respect of the property being FLAT bearing Fla No. 206/B-wing 2nd floor of the building known as SARASWATI SADAN NO. 7 CHS LTD., adm area - 36.43 sq mtrs, lying on land bearing old survey No. 179, new survey No. 62, Hissa No. 2,3& situated at Revenue Village Khari, Tal. & Dist. Thane (hereinafter referred to as "the said flat") The said flat originally was purchased by Mr. RAJENDRA RAMCHANDRA SHANBHAG from M/s. REGAL BUILDERS vide AGREEMENT DATE: 11/01/1991 (hereinafter referred to as "the said lost/misplaced") and further the said Mr. RAJENDRA RAMCHANDRA SHANBHAG had sold the said flat to MR. HUSSEIN ALI ABBASZADEH & MRS. NASREEN M. ABBASZADEH vid agreement for sale dated 07/09/2004, further by way of released deed dated 02/05/2009 MR HUSSEIN ALI ABBASZADEH had released his entire 50% share in the said flat in favor of MRS NASREEN M. ABBASZADEH. My client MRS. NASREEN M. ABBASZADEH by virtue of the said wnership is also the member of the SARASWATI SADAN No. 7 CHS LTD a society registere under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 under Registration No T.N.A./(TNA/HSG/TC)/5858, date 15/04/1998 in which said flat lies and holding 5 distinctive shares holding from 206 to 210, share certificate No. 42. My client is intending to mortgage th said flat to ICICI BANK and as per the banking norms my clients have to deposit the original title of the said flat. My Clients hereby declare that the said agreement for sale date 11/01/1991 executed by and between Mr. RAJENDRA RAMCHANDRA SHANBHAG & M/s. REGAL BUILDERS of the said FLAT is misplaced and is not traceable. My clients invite public at large that y person having any kind of objection in respect to the right, title or interest in respect of the said flat are requested to send full particulars of their objection in writing within 7 days from date hereof, along with necessary evidence and documents at the address mentioned below, failing which it shall be presumed that no such claim exists or it is waived off and no such claim thereate hall be entertained.

Mahesh V. Kabra(Advocate) 402, Pratham Heights, Ramdev Park Road,

लिलाव

कर वसुलीचं उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी नागपुर मनपा आता थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करणार आहे. मालमत्ता लिलावाच्या माध्यमातुन विक्रीची सक्तीची कार्यवाही सुरू करण्यात आलीय. नागपूर मनपाने कर थकवणाऱ्यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.

पालिकेनं कुठं कुठं कारवाई केली हनमाननगर झोन क्र. ३ च्या

कार्यक्षेत्रातील युनिक को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नरेन्द्र नगर, विकास

सोसायटी, नरेन्द्र नगर आणि विश्वजीत को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील सहा भखंडाची, धरमपेठ झोन कार्यक्षेत्रातील महादेव नगर, जी.एन. एस.एम गव्हर्नमेंट प्रेस एम्प्लॉईज सोसायटी, बंधु गृहनिर्माण आणि हिल व्ह्य को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील सहा भुखंडाची विक्री करून आणि लक्ष्मीनगर झोनच्या कार्यक्षेत्रातील श्रीमती वंदा

दाऊ यांच्या बंगल्याची विक्री करून मालमत्ता कराची थकीत रक्कम वसल करण्यात आलीय. कर भरा, लिलाव टाळा पालिकेंचं

RELIC TECHNOLGIES LIMITED CIN No. L65910MH1991PLC064323
Regd Office: J-BLOCK BHANGWADI SHOPPING CENTRE KALBADEVI ROAD MUMBAI -400002

Tel No.: 022-22012231 Email: relictechnologies@gmail.com NOTICE TO MEMBERS REGARDING 30TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD AT ITS REGISTERED OFFICE ON THURSDAY, 30™ SEPTEMEBR, 2021 AT 12 AM

in compliance with MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the AGM along with the Annua Report for the financial year 2020-21 will be sent only by e-mail to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s). The Notice of the AGM and the Annual Report for Financial Year 2020-21 will be made available on the Company's website at https:/ www.relictschnologies.in and can also be accessed on the websites of the Stock Exchanges i.e. at

Members will have an opportunity to cast their votes remotely on the business items set forth in the Notice of the AGM through electronic voting system or through e-voting system during the meeting. The manner of remote e-voting/e-voting for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address shall be provided in the Notice of the AGM. The e-voting period commences on 26th September, 2021 at 09:00 A.M. (IST) and ends on 29th September, 2021 at 5:00 P.M (IST).

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Managerr and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Regist of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from, 22nd September 2021 to 30th September, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company. in case any query/ grievance(s) connected with the electronic voting, members may please refer

the Frequently Asked Question (FAC) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or the grievances can be addressed to the Company Secretary at the Registered Office of the Company or email d:relictechnolgies@gmail.com. For Relic Technologies Limited

Place: Mumbai Date: 4th September, 2021 Chairman and Whole time Director

नमुना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष . फंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम १०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

आणि आकाश ग्लो<mark>बल ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड,</mark> यांचे नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१४ :ला मजला, प्लम्बर हाऊस ५५७, जेएसएस रोड, चिरा बार्जार, मुंबई-४००००२.

...याचिकाकर्ता ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ०९ जून, २०२१ रोजी झालेल्या विशे ार्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून** ाजरात राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्य नेश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्ग अर्ज करण्याचे योजिले आहे

होणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंद्रणीकत कार्यालयाच्या नियोजित बदलामळे काही बाधा ये नसल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे नाक्ष्पेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए-२१ पोर्टल** (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय . चालक, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात गठवावी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनीला त्यांचे खाली नमुद नोंदणीकृत कार्यालयात गठवावे.

> अर्जदारांच्या वतीने व करित आकाश ग्लोबल ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड

Baijoo M Raval

सही/-श्री निवास काबर देवकन्या देवी कोठारी दिनांक: ०९ जून, २०२१ संचालिका संचालक डीआयएन:0१८०४२५३ डीआयएन:0३५०१६९२ **ोंदणीकृत कार्यालय:** कार्यालय क्र.१४, १ला मजला, प्लम्बर हाऊस ५५७, जेएसएस रोड्

MANTRI CORNER CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Regd No.Bom/HSG/G-N/6589 dt.09-09-1982

Gokhale Road South and Sayani Road Junction, Mumbai-400025. **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that MR. JAGDISHRAJ MEHTA AND MR GAJENDRA MEHTA are the member/owner holding 50% shares each of Flat No.24, 2nd Floor, MANTRI CORNER CHS LTD. situated at nction of Gokhale Road South and Sayani Road, Dadar, Mumbai-400025

If any person/s having any claim in respect of the above mentioned flat by way of sale, gift, lease, tenancy, inheritance exchange, Mortgage, Charge, Lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever is hereby require to make the same known to the undersigned in writing within 15 days from the date of publication with supporting documents to prove the claim. If no claim is received by the undersigned, the Society shall issue duplicate share certificate to MR. JAGDISHRAJ MEHTA and MR. GAJENDRA MEHTA as per the provisions of the Bye Laws of the Society and no claim shall be entertained thereafter.

Date: 31/08/2021 Sd/-

Jt. Secretary For MANTRÍ CORNER CHS LTD. Junction of Gokhale Road and Sayani Road Dadar, Mumbai-400025.

> नमुना अ जाहिर अधिसचना (इनसॉल्व्ह्न्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिय (इनसॉल्ब्डेन्सी रिझोल्यशन प्रोसेस फॉर कॉपोरेट पर्सन्स) रेग्यल्डेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्बये) स्वास्थ हेल्थ केअर फाऊन्डेशनच्या धनकोंचे लक्ष वेधण्याकरिता

> > आवश्यक तपशिल

2	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	मे. स्वास्थ हेल्थ केअर फाऊन्डेशन
?	कॉपोरेट ऋणकोची स्थापना तारीख	08/83/3005
W	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	सहकार मंत्रालय, आरओसी, कोलकाता
R	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु८५१००डब्ल्युबी२००८एनपीएल१३०९७१
ų	कॉपोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय ब प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	प्लॉट क्र.एक्स-१, २ व ३, ब्लॉक-ईपी सेक्टर-५, सॉल्ट लेक सिटी, कोलकाता, पश्चिम बंगाल-७०००९१.
Ę	काॅपोरेट कणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	दितांक ३१/०८/२०२१ रोजी (सीपी (आयबी) क्र.२०४/केबी/ २०२१ संदर्भात दिनांक ३१/०८/२०२१ रोजीचे आदेशानुसार) (०१/०९/२०२१ रोजी आयआरपीद्वारे प्राप्त आदेश
b	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	२७/०२/२०२२ (ठराव प्रक्रियेचे प्रारंभ तारेखपासून १८० दिवस)
٤	अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	अरुण कुमार खंडेलीया आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००५१४/ २०१७-२०१८/११५९२
9	नोंदणीकृत पत्ता	शांतीनिकेतन, ८ कॅम्पक स्ट्रीट, ८वा मजला, स्युट क्र.८०७, कोलकाता-७०००१७. ई-मेल: arun@cskarun.com
20	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्रव्यवहाराचा पत्ता	शांतीनिकेतन, ८ कॅम्पक स्ट्रीट, ८वा मजला, स्युट क्र.८०७, कोलकाता-७०००१७. ई-मेल: arun@cskarun.com
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	१५ सप्टेंबर, २०२१
8.5	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१ चे उपकलम (इए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास	उपलब्ध नाही
१३	बर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक बर्गाकरिता तीन नावे)	उपलब्ध नाही

. •डेशनच्या कॉर्पोरेट अपतदारी ठराव प्रक्रियेचे प्रारंभ आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, कोलकाता न्यायपीठाने दिला आहे. <mark>वास्थ हेल्थ केअर फाऊन्डेशन</mark>च्या धनकोंना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१० मध्ये नमूद पत्यावर अंतरीम ठराव अधिकाऱ्याकडे १ . 'टेंबर, २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे.

नार्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुपावे फक विद्युत स्वरूपातच सादर करावेत. कार्यचालक भगघारकांना तसेच कामगार व कर्मचारी यांनी त ाव्याचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. इरील टीप १२ समोर नमुद श्रेणीसंबंधित वित्तीय धनकोंनी नमुना सीएमधील श्रेणीचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत टीप क्र.१३ समोर नम् तीन अपतदारी प्राधिकाऱ्यांपैकी एकाकडून अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवड दर्शवावी.

ाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

लॉकडाऊनमळं पालिकेचं महापालिकेला राज्यातील इतर महापालिकांसारखाच फटका बसला आहे. त्यामुळे नागपुर पालिकेच्यावतीनं थकबाकीदारांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. थकीत कर भरा आणि मालमत्तेचा लिलाव टाळा, असं आवाहन नागपुर

शरद फायबर्स ॲण्ड यार्न प्रोसेसर्स लिमिटेड सीआयएन: एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४३९७०

१९. इरा मजला, ४०८, प्रभादेवी इंडस्टीयल इस्टेट, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ द्र::+९१-२२६६३४९०००, वेबसाईट:www.sharadfibres.in, ई-मेल:jyoti@dalmiapolypro.in

भागधारकांना सूचना

थे सूचना देण्यात येत आहे की, शरद फायबर्स ॲण्ड यार्न प्रोसेसर्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.००वा र्जीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हेज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे.

कोविड-१९ महामारीमुळे सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण रिपत्रक क्र.२०/२०२० ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१ , २०२० (सेबी परिपत्रक) नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिं (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) कंपनीची एजीएम घेण्याची अनुमर्त आहे. कंपनी कायदा २०१३, सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ च्या आवश्यक तरतुर्द आणि एमसीए परिपत्रकानुसार कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत होईल.

उपरोक्त परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल व वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए), सहभागीदार ठेवीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्या सर्व सदस्यांना पाठविले जाईल. सदर दस्तावेज कंपनीच्या www.sharadfibres.in, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी विद्युत स्वरुपात कंपनीकडून वार्षिक अहवाल, सूचना, परिपत्रक यासह वेळोवेळी पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी ई-मेल नोंद करावे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आरटीएकडे sandeep@bigshareonline.com वर त्यांचे फोलिओ क्र., पूर्ण पत्ता, सदस्याचे नाव, ई-मेल, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन आणि अन्य दस्तावेज (वाहन चालन परवाना, पारपत्र, बँक अहवाल, आधारकार्ड) पाठवून ई-मेल नोंद करावेत. सदस्यार्न https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx वर मेल पाठवू त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य त्यांचे ई-मेल संबंधित डीपीकडे नोंद/अद्यायावत

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता त्यातील विहित नियमानुसार आणि सेर्ब (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून सदस्यांना रिमोट ई-वोटिंगची सुविधा दिलेली आहे. सदस्यांना त्यांचे मत रिमोट ई-वोटिंगने देण्याकरिता सेन्टल डिपॉझिटरी सिक्यरिटीज लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियक्त केली आहे. नोंद दिनांक १७ सप्टेंबर, २०२१ रोजी वास्तविक स्वरुपात व डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना एजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपाने मत देता येईल.

रिमोट ई-व्होटींग कालावधी २१ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.०० वाजता भाप्रवे सुरू होईल आणि २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं,५,०० वाजना भाप्रवे समाप्त होईल, सदर कालावधीत वास्तविव र्किवा डिमॅट स्वरुपात नोंद तारीख अर्थात १७ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या सदस्यास रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देता येईल. तदनंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल. सदस्यांना एजीएम दरस्यान विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी सुविधा दिलेली आहे आणि रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिल्यानंतरही सदस्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएम दरम्यान पुन्हा मत देता येणार नाही.

एजीएमपुर्वी जे सदस्य उपल्बध होणाऱ्या रिमोट ई-वोटिंग प्रणालीने किंवा एजीएम दरम्यान उपलब्ध होणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने विद्युत स्वरुपात एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर त्यांचे मत देण्याची संघी असेल. ई-वोटिंग सुविधा www.evotingindia.com लिंकवर उपलब्ध होईल आणि एजीएमपुर्वी, एजीएम दरम्यान आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याची सविस्तर प्रक्रिया ३४व्या एजीएम सूचनेत नमुद आहे.

जर कोणी व्यक्ती एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे सदस्य झाला असेल आणि नोंद तारीख १७ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून (कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी) युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता सुविधेबाबतच्या सर्व तक्रारी श्री. <mark>राकेश दळवी,</mark> व्यवस्थापक

सेन्ट्रेल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मरैथॉन पयुचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ याँच्याकडे कळवावेत किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंव संपर्क ०२२-२३०५८५४२/४३.

ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून <mark>श्री. महेश सोनी</mark> आणि त्यांच्या गैरहजेरीत श्रीमती सोनीया चेट्टीयार, भागीदार, जीएमजे ॲण्ड असोसिएटस् यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शरद फायबर्स ॲण्ड यार्न प्रोसेसर्स लिमिटेडकरित सही/ ज्योनी नानकार्न व्यवस्थापकीय संचालव

(डीआयएन:०७१४५००४)

दिनांक: ०२.०९.२०२१

ठिकाण: मुंबई

HINDUSTAN
जॉदणीकृत कार्यालयः पेनिसुला विक्षनेस पार्क, ए टॉवर, ८वा मजला,
OMPOSITES
सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दुरुव्यनी क्र.:०२२६६८८०१००, फॅक्स क्र.:०२२-६६८८०१०५, ई-मेलः hcl@hindcompo.com वेबसाईट: www.hindcompo.com

५७वी वाषिक सर्वसाधारण सभा, रिमोट इं-व्हाटींगची माहिती आणि बुक क्लोजरची सूचना

कंपनी कायदा २०१३ च्या कलम् १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम्, २०१४ चे नियम् २० च्या तरतदीनसार येथे सूचना देण्यात येत आहे की: कंपनीची ५७वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') बधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११.४५ वा (भाप्रवे) रोजी, परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांकित ८ एप्रिल, २०२० आणि १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, . २०२० सहवाचित सामाान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांकित ५ मे, २०२० व सामाान्य परिपत्रक क्र.०२, २०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ ('एमसीए परिपत्रक') आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ

(सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकित

१२ में, २०२० आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी,

२०२१ नुसार २६ मे, २०२१ रोजीच्या ५७व्या एजीएम सूचनेमध्ये उद्गत कामाकाज निष्पादनासाठी सामाईव स्थळावर सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती विना व्हीडीयो कॉन्फरर्न्सींग ('व्हीसी')/अन्य ऑडीयो-व्हीज्यअल साधनांद्वारे ('ओएव्हीएम') संपन्न होईल. सदर कायदा, त्या अंतर्गत निर्मित नियम आणि उपरोक्त परिपन्नकांच्या अनुपालनामध्ये, ३१ मार्च, २०२१ रोजी समाप्त वर्षाकरित वार्षिक अहवालासोबत एजीएम सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत, कंपनी, डिपॉजिटरी पार्टीसीपंतर ('डीपीज') आणि कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण एजन्टस ('आरटीए') कडे ज्यांचे ईमेल प अभिलेखीत आहेत त्या सर्व सभासदांना पाठविण्यात आले आहेत. सदर वार्षिक अहवाल, ५७व्या एजीएर ਅਸੰਭਾਗਦਾ। ਸਦ੍ਹੇਸ਼ਣ ਨੇਪ੍ਰੀਦਗ ਸੰਕੇਰਸ਼ੂਬਲ www.hidcomno.com, ਸੇਂਟਲ ਫਿਪ੍ਰੀਯਿਟਸੇ ਆੱਯੂ ਵੇਫਿਹ लिमिटेड ('सीडीएसएल') चे संकेतस्थळ www.evotingindia.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई

आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहेत. कट-ऑफ दिनांक अर्थात २२ सप्टेंबर, २०२१ रोजी भौतिक प्रारूपात किंवा डीमॅट प्रारूपात भागधार सभासद, एजीएम स्थळाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणावरून सेंट्रल डिपॉजिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीदीएसएल) च्या डलेक्टॉनिक मतटान प्रणालीदारे ५ ७०वा एजीएमच्या सचनेमध्ये नमट सामान्य आणि विशेष कामाकाजावर इलेक्ट्रॉनिक पथ्दतीने त्यांचे मतदान करू शकतील ("रिमोट ई-व्होटींग").

लि. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड) अनुक्रमे संकेतस्थळ www.bseindia.com

सर्व सभासदाना कळविण्यात येते की : १. ५७व्या एजीएम सूचनेमध्ये नमूद सामान्य आणि विशेष कामाकाज इलेक्ट्रॉनिक साधन अर्थात रिमोट ई-व्होटींगद्वारे निष्पादित करण्यात येईल,

२. रिमोट ई-व्होटींग रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.०० वाजता सुरू होईल.

३. रिमोट ई-व्होटींग मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.०० वा. समाप्त होईल. ४. इलेक्टॉनिक साधनाद्वारे आणि एजीएममध्ये मतदानाची पात्रता निश्चित करणारी कट-ऑफ तारीख बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ आहे.

५. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे भाग संपादित करीत आहे आणि एजीएमची सूचना पाठविल्यानंतर सभासर होत असेल आणि कट-ऑफ तारीख अर्थात बुधवार, ५ सप्टेंबर, २०२१ रोजी भाग धाकर असेल, ती helpdesk.evoting@cdslindia.com किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in येथे विनंती अर्ज पाठवन लॉगडन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. तथापी. कोणतीही व्यक्ती सीडीएसएलकडे ई-व्होटींगसाठी अगोदरच नोंदणीकृत असेल तर विद्यमान युजर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करून

६. सदस्यांना कृपया नोंद घ्यावी की: अ. रिमोट ई-वोटिंग उपरोक्त तारीख व वेळेनंतर सीडीएलसएलद्वारे बंद केले जाईल आणि सदस्यांने ठरावाव दिलेले मत पुढे कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही.

ब. ई-वोटिंगने मतदानाकरिता सुविधा एजीएममध्येही उपलब्ध असेल क, ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंग सभेपवीं त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत व्हीसी/ओएव्हीएममार्फ

उपस्थित राहता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. आणि ड. नोंद तारीखेला अर्थात बधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद पस्तक किंवा लाभार्थी मालकांच्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तीचे नाव नमुद आहे त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा किंवा पोलिंग पेपरने वार्षिक

सर्वसाधारण सभेत मतदानाचा अधिकार असेल. ७. रिमोट ई-वोटिंग व ई-वोटिंगची पद्धत डिमॅट स्वरुपातील, वास्तविक स्वरुपातील भागधारणा असण सदस्य आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना एजीएम सूनचेत पाठविले आहे.

८. सदर सूचना कंपनीच्या https://www.evotingindia.com वेबसाईटवर आणि सीडीएसएलच

https://www.hindcompo.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ९. रिमोट ई-बोर्टिगबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी फ्रिक्केन्टली आस्कड क्रेश्चन्स (ए चा संदर्भ घ्यावा आणि https://www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग यूजर मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा हेल्पडेस्क क्र. १८००२२५५३३ वर संपर्क करावा किंवा श्री. राकेश दळवी, उप व्यवस्थापक, सीडीएसएल, ए विंग, २५वा मजला, मरेथॉन प्युचरेक्स, मफतलाल मिल्स . कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ यांना त्यांचे ई-मेल helpdesk.evoting@cdslindia.com वर कळवावे जे विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत तक्रारींचे निवरण करतील. सदस्यांनी कंपनीचे कंपनी सचिव यांना investor@hindcompo.com वर ई-मेल करावा किंवा वर नमुद नोंदणीकृत कार्यालयात कळवावे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन्स २०१५ च्या नियम ४२ नुसार वार्षिक सर्वसाधार सभेनिमित्त व ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षोकरिता लाभांशास भागधारकांच्या अधिकार निश्चितीसार्ठ गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ ते बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

विक्रम सोर्न कंपनी सचिव व स<u>क्षम अधिकारी</u>

Near Mani Arcade Building, Mira Road (East), Thane 401 107. Mobile - 9892003005

देनांक: ०३.०९.२०२१

नोंद क्र.आयबीबीआय /आयपीए-००२/आयपी-एन००५१४/२०१७-२०१८/११५९

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: 03 सप्टेंबर, २०२१

कोरोना विषाणु संसर्ग आणि उत्पन्न कमी झालं आहे. नागपुर

नागरिककांनी वेळीच मालमत्तेचा महानगरपालिका प्रशासनाने केलंय.